

IVP LIMITED Regd. Office:

Shashikant N. Redij Marg, Ghorupdeo, Mumbai - 400 033 Tel. : +91-22- 3507 5360

Email: +91-22-3507 5360
Email: ivp@ivpindia.com
Website: www.ivpindia.com

CIN: L74999MH1929PLC001503

Ref. No. IVPSEC/SE/139/07/2024-25

July 13, 2024

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai-400 001

Security Code: 507580

National Stock Exchange of India Limited

'Exchange Plaza', C - 1, Block G,

Bandra- Kurla Complex,

Bandra (E),

Mumbai - 400 051

Stock Symbol: IVP

Subject: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the following document:

 Copy of newspaper advertisement published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on July 13, 2024 pertaining to information regarding the 95th Annual General Meeting.

The disclosure is also available on the Company's website at https://www.ivpindia.com/announcements.

You are requested to take the above information on record.

For IVP Limited

Jay R Mehta
Company Secretary & Compliance Officer

अमरावती बसस्थानकावर वारकऱ्यांची थट्टा

अमरावती, दि. १२ : आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरला जाण्यासाठी वारकरी मोठ्या प्रमाणात मध्यवर्ती बसस्थानकावर येत आहे. बसस्थानकात एक पंढरपुर स्पेशल बस उभी असते. परंतु, वारकरी चौकशीसाठी चौकशी कक्षात जातात तेव्हा त्यांना कर्मचाऱ्यांकडून वारकऱ्यांना उध्दट वागणूक दिल्या जात आहे. एवढेच नव्हे तर ४५ जण एकत्र करा, यादी बनवा त्यानंतरच बस सोडण्यात येईल, असा दम वारक-यांना दिला जात असल्याचे वारकरी हैराण झाले आहे. तर दूसरीकडे महामंडळाने १३ जुलैपासून ४० बस सोडण्याचे निजोजन केले आहे. परंतु, अद्यापही भंडारा आगाच्या २४ बस अमरावतीत पोहचल्याच नाही.

आषाढी एकादशीला पंढरपुरमध्ये लाखो वारकरी पोहचतात. त्यामुळे जिल्ह्यातील वारकऱ्यांची सुध्दा पंढरपुरला जाण्यासाठी लगवग सुरू झाली आहे. १३ जुलै पासून मध्यवर्ती, राजापेठ व बडनेरा स्थानकाहुन वारकऱ्यांसाठी ४० स्पेशल बस सोडण्यांचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. परंतु, विद्यार्थी फेऱ्या रह न करता वारक-यांसाठी बस उपलब्ध करण्यासाठी अमरावती आगाराने वर्धा आगाराकडून १६ व भंडारा येथून २४ अशा ४० वस मागविल्या. वर्धा आगाराच्या बस अमरावती बसस्थानकात पोहचल्या. परतु, भंडारा आगाराच्या बस अद्यापही पोहचलया नाही. त्यामुळे, १३ तारखेला वारकऱ्यांसाठी ४० बस सुदू शकतील की नाही, हे एक कोळेच आहे. दरम्यान जिल्ह्यातील शेकडो वारकरी अमरावती बसस्थानकावर येत असल्याने अमरावती विभागीय महामंडळ कार्यालयाने मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात शिवमंदिराजवळएक पंढरपुर रपेशलबस - उभी केली आहे. वास्तविक पाहता - चौकशी कक्षात वारकऱ्यांसाठी स्वतंत्र - कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे. - वारकऱ्यांना एकत्र करून त्यांच्या यादी - बनविने, त्यांना बसपर्यंत नेणे, बसमध्ये बसविणे आणि ४५ ते ५० वारकरी बसमध्ये बसले की बस सोडणे, ही

संपूर्ण जवाबदारी एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. परंतु, बसस्थानकाच्या आवारात आल्यानंतर वारकरी बसजवळ आल्यानंतर त्यांना बसमध्ये कुणीच दिसत नसल्याने ते चौकशी करण्यासाठी चौकशी कक्षात जातात. तेव्हाचौकशी कक्षातील कर्मचारी वारकऱ्यांना उध्दट वागणूक देतात. एवढेच नव्हे तर तुम्हीच ४५ वारकरी शोधा, एकत्र करा आणि यादी बनवून बसजवळ थांबा, असेही चौकशी कक्षातून वारकऱ्यांना उध्दटपणे सांगतात. तुझ सांग विठुराया कुठे खाऊ शिदोरीअम रावती मध्यवर्ती बसस्थानकात नेहमी चिक्कार गर्दी असते. वेटींगच्या बाकड्यांवर प्रवाशी कमी आणि टवाळखोरांची गर्दी राहत असल्याने बसायला जागा नाही. पावसामुळे घाण व मोकाट कुत्र्यांचा ऐवढावावर आहे की तेथे वृध्द वारक-यांना श्वास घ्यायलाही कठीण होते. त्यामुळे वारकऱ्यांना सोबत आणलेली शिदोरी कुठे खावी, असा प्रश्न पडत आहे. महिला, पुरुष वारकरी मिळेल त्या ठिकाणी अतिशय बिकट परिस्थितीत जेवतांना दिसतात. एसटी महामंडळाने त्यांच्यासाठी साधी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था केली नाही.

सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड गोंदणीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०

नावणाकृत कावालवः ५०३, कामस हाऊस, १४ एन.एम. रोड, फोटे, मुंबई – ४०००२३ ई-मेकःsittld@ymail.com, वेबसाईट:www.sunriseindustrial.co.in द्यः:ट६५५४३८४५४/९९६१२७१३१० तीआवएन:एल६७१२७एमएव१९७२पीएलसी०१५८८

साआवर्षन:एक्ट ५२ रुपस्प्य र उपस्पास्त्रसाठ ५२ ठठ स्याना येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२४ रोजी संपर्केच्या तिमाहीकारिता कंपनीचे अलेखापरिहित्त वित्तीय निष्कर्ष (एकमेच) नॉदपटावर घेणे आणि त्याच तिमाहीकारिता वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे वित्तरीत मर्यादित पुनर्विलोकन अहवालाची टीप नॉदपटावर घेणे याकारिता कैपनीचे नोंदणीकृत कार्यालयः ५०३, कॉमर्स हाऊस, १४०, एन.एम. रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे मंगळवार, ३० जुलै, २०२४ रोजी स.११.३०वा. सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाची

ारा जार जार जार प्रापुढ़ कंपनीय प्रतिभूतीतील व्यवहाराकरिता त्यांचे तद्सिद्ध कर्मचारी, संचालक व प्रवर्तकांसाठी कंपनीची व्यापार खिडकी १ जुलै, २०२४ पासून संबंसामाठी वनतेसकड़े ३०.०६,२०२४ रोजी संपलेल्या तेमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित ल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेडकरित

सही/-सही/-सुरेश बी. रहेजा पुर्णवेळ संचालक देनांक: १२.०७.२०२४

निवृत्तीवेतन

वेळेत माहिती

प्रणालीत

अद्ययावत

करणे गरजेचे

ः राष्ट्रीय निवृत्तीवेतन

असताना आस्थापना शाखेच्या संबंधित

अचूक माहिती वेळेत

प्रणालीत शासन सेवेत

कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्याचे

अद्ययावत करणे गरजेचे

आहे. त्यामुळे अधिकारी

होताना सर्व लाभ वेळेत

देणे सोइचे होईल. त्यासाठी

– कर्मचाऱ्यांना निवृत्त

आहरण व संवितरण

अधिकाऱ्यांनी या नोंदी

वेळोवेळी अद्ययावत होत

आवाहन एनएसडीएलचे

सहायक व्यवस्थापक

असल्याची खात्री करण्याचे

सूर्यकांत तरे यांनी केले. १

नोव्हेंबर २००५ रोजी किंवा

नियुक्त होणाऱ्या अधिकारी

- कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय

निवृत्तीवेतन योजना अंम

लात आली आहे. त्यामुळे

त्यांच्या निवृत्तीनंतर पदरात

योग्य ठिकाणी करावयाची

संचालक लेखा व कोषागारे

विभाग मुंबई यांच्याकडून

राज्यातील सर्व आहरण व

संवितरण अधिकारी, त्यांचे

सहायक यांच्या जागरुकता

कार्यशाळांचे राज्यभरात

आयोजन करण्यात येत

असून, यामध्ये संबंधित

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या

येण्यासाठी या कार्यशाळेचे

आयोजन करण्यात आले

होते. कोषागार अधिकारी

यांचे कार्यकक्षेतील

उपकोषागारांसह सर्व

आहरण व संवितरण

मध्ये नोंदणी करण्यात

आली .

अधिकारी यांची एनपीएस

कामकाजात अचूकता

गुंतवणूक आदि बाबींवर

त्यांनी प्रकाश टाकला.

पडणार लाभ, त्यासाठी

करावयाची कार्यवाही,

त्यानंतर शासन सेवेत

हिंगोली, दि. १२

कंपनीच्या खाली नमुद केलेले किरकोळ कव्हर नोट हरवले आहेत. कव्हर नोट बुक क्र.४१४९८७, अ.क्र.सीएन-ए२९०१-ए१२५००१

दिनांक ११.०७.२०२४ रोजीचे तक्रार क्र.५६२२१/२०२४ अंतर्गत पोलीस तक्रार नोंद केली

उपरोक्त नमुद कव्हरनोटस्च्या गैर वापरामुळे होणारे कोणतेही नुकसान किंवा दायित्वाकरिता कंपनी जबाबदार असणार नाही.

जाहीर सूचना

जर कोणास ते सापडल्यास खालील पत्त्यावर आणुन द्यावे: दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.,

व्यवसाय कार्यालयः १९, तळमजला, मॅग्नेट हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१ दुर.क्र.:०२२-२२६२६२३०, मेल: 132800@orientalinsurance.co.in

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय-युनिलिव्हर हाऊस, बी.डी. सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००९९ यांचे खाली नमुद केलेले भागप्रमाणपत्र हरवले आहेत आणि याऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आवश्यक दस्तावेज दिल्यानंतर नोंद भागधारकांद्वारे विनंती केल्यानुसार दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत

फोलिओ	नोंदणीकृत	भाग प्रमाणपत्र	अनुक्रमांक	भागांची
क्र.	भागधारकाचे नाव	क्र.	,	संख्या
एचएलएल	बखत बहादुर	५२०५२७६	१०२८३७१५७१ -	220
२८४१७७४	सिंग		१०२८३७१७९०	
जर कोणा व्य	क्तीस सदर प्रतिभृतीबाब	त काही दावा असत	न्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीला	- नोंदणीकृत

कार्यालयात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. तद्नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. ठिकाण: नवी दिल्ली दावदेशराचे नाव प्रिती कौर दिनांक: ११.०७.२०२४

जाहीर नोटीस

याद्वारे आम्ही श्री. गणपत शंकर तरटे यांच्या स्थावर मालमत्तेची चौकशी करत आहोत. वारसा, वाटा, विक्री, गहाण, भाडेपट्टी, धारणाधिकार, परवाना, भेटवस्तू, ताबा किंवा मूळ शीर्षक कृत्ये किंवा भार धारण करून या स्थावर मालमत्तेबाबत कोणताही दावा, हक्क, शीर्षक किंवा स्वारस्य असलेली कोणतीही व्यक्ती किंवा अन्यथा अशा दाव्याच्या, अधिकार, शीर्षक किंवा व्याजाची ही सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत अधोस्वाक्षरीदारांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जर असेल तर, सर्व समर्थन दस्तऐवजांसह, असे न केल्यास असे गृहीत धरले जाईल. सांगितलेल्या स्थावर मालमत्तेतील श्री. गणपत शंकर तरटे यांचे शीर्षक स्पष्ट आणि विकीयोग्य आहे आणि माझा ग्राहक श्री. गणपत शंकर तरटे यांच्याशी व्यवहार पूर्ण करेल अशा कोणत्याही व्यक्तीने १४ दिवसांनंतर घेतलेला आक्षेप माफ केला जाईल आणि माझ्या क्लायंटसाठी बंधनकारक नाही. मालमत्तेचे वर्णन

रीगल उद्योग भवन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील दुसऱ्या मजल्यावर ८१६ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ असलेले युनिट/गाला क्रमांक २१८, सीएस कमांक २३८, आचार्य सेवरी मार्ग, परळ शिवरी विभागावर रीगल इंडस्ट्रियल इस्टेट म्हणून ओळखले जाते. (पश्चिम), मुबंई — ४०००१५.

दिनांक : १२ जुलै २०२४. ११९/१२०, १ ला मजला, शिवजी मार्केट,

जणार नाही.

दाना बंदर समोर, वाशी, नवी मुंबई — ४००७०८.

ॲड. महेश एम भानुशाली

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **निरज दोतेल** हे खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक आहेत, यांच्याकडून खालील नमुद केलेले मुळ दस्तावेज हरवले आहेत.

- १. मे. इला कन्स्ट्रक्शन, भागीदारी संस्था आणि श्री. दिनेश चंद्रकांत मिरानी यांच्या दरम्यान झालेला दिनांक २३ ऑक्टोबर, १९८० रोजीचा मुळ करारनामा.
- . श्री. दिनेश चंद्रकांत मिरानी आणि **डॉ. कृष्ण कुमार सक्सेना** यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०९ नोव्हेंबर, १९८० रोजीचा मुळ करारनामा.
- ३. <mark>डॉ. कृष्ण कुमार सक्सेना</mark> आणि <mark>श्रीमती मेरी थॉमस</mark> यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०९ डिसेंबर, १९८४ रोजीचा मुळ करारनामा.

जर कोणा व्यक्तीस मुळ दस्तावेज हरविले संदर्भात ताबा, वारसाहक्क किंवा अधिकार असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठठ्यर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय अर्थात **ॲडव्होकेट नेविल छेडा, द्वारा छेडा ॲण्ड असोसिएटस्**. दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५५वा व ५६वा रस्ता, वीर . पावरकर मैदानाजवळ, नाना पालकर स्मृती समिती मार्ग, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून **१५ (पंधरा) दिवसांत** कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल आणि त्याकरिता माझे अशील किंवा मी जबाबदा असणार नाही. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर/दावा विचारात घेतले

मालकीत्व आधारावरील अ–निवासी जागा अर्थात दुकान क्र.४, क्षेत्रफळ **१३५ चौ.फु. बिल्टअप** क्षेत्र, तळमजला, मंदाकिनी को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेडची शर्मिला म्हणून ज्ञात इमारत, बिगरशेत जिमनीचे सर्व भाग किंवा खंड, बाळ राजेश्वर रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई महाराष्ट्र-४०००८०, सर्व्हे क्र.२४**३(भाग), २५२, २५३(भाग)** व **२६६** ऑणि **संबंधित सीटीए**स क्र.२०ए/१ ते ५, २१, २२/१ ते २, गांव मुलुंड पश्चिम, तालुका कुर्ला व जिल्हा मुंबई उपनग आणि 'आय' वॉर्डच्या मर्यादेत आणि नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर व उप-नोंदणी जिल्हा मुंबईच्या न्यायक्षेत्रात सोसायटीची इमारत सन १९८१ मध्ये बांधण्यात आली असून त्यात लिफ्टची सुविधा नसलेली ग्राउंड प्लस चार वरच्या मजल्याचा समावेश आहे.

सही/- श्री. नेविल पी. छेडा

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

आयव्हीपी लिमिटेड

CIN: L74999MH1929PL C00150

नोंदणीकृत कार्यालय: शशिकांत एन. रेडिज मार्ग, घोरुपदेव, मुंबई-४०००३३. **दुर.क्र**.: ०२२-३५०७५३६० ई-मेल:ivpsecretarial@ivpindia.com, वेबसाईट:www.ivpindia.com

९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती येथे सूचना देण्यात येत आहे की, **आयव्हीपी लिमिटेड (कंपनी)** च्या सदस्यांची **९५वी** वार्षिव

सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ०८ ऑगस्ट, २०२४ रोजी स.११.००वा. के आर कामा ओरिएंटल इन्स्टिट्यट. १३६. मंबर्ड समाचार मार्ग. लायन गेट समोर. मंबर्ड-४००००१ येथे रजीएम बोलावण्याच्या सुचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केर्ल

एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना पाठवणे: एमसीए परिपत्रक आणि सेबीने जारी केलेल . गरिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी–२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी. २०२३ रोजीचे पालन करून, ९५व्या एजीएमची सूचना वित्तीय वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालासह . इतर गोष्टींसह, ई-मतदान तपशीलांसह, केवळ ई-मेलद्वारे, वैधानिक कालमर्यादेत, ज्या सदस्यांचे ईमेल् ात्ता कंपनी/डिपॉझिटरीजसह नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जातील. सभासदांनी नोंद घ्यावी की वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या https://www.ivpindia.com. announcements या वेबसाइटवर अपलोड केली जाईल. सूचना स्टॉक एक्स्वेंजच्या संकेतस्थळांवरू-म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड या अनुक्रमें www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि सीडीएसएलच्य <u>www.evotingindia.com</u> वेबसाइटवर (रिमोट-व्होटिंग सुविधा प्रदान करणारी एजन्सी) देखीत मेळवता येईल.

ईमेल पत्त्याची नोंदणी/अपडेट करण्याची पद्धतः डिमॅट स्वरुपातमध्ये भाग धारण करणाऱ्य सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटद्वारे त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ई-मेल पत्ता नोंदर्ण ाणि अपडेट करण्याची विनंती केली जाते. वास्तविक स्वरुपामध्ये भाग धारण करणाऱ्या सदस्यांन विनंती आहे की, त्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लि्मिटेड, <u>rnthelpdesk@linkintime.co.in</u> वर फॉर्म आयएसआर–१ सादर करून त्यांचे ईमेल

६–ठहोटिंगटारे मते देण्याची पद्भत: कंपनी सर्व सभासदांना एजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या स . उरावांवर त्यांचे मत देण्यासाठी रिमोट इव्होटिंग सुविधा प्रदान करेल. याव्येतिरिक्त, कंपेनी एजीएमच्य वेळी मतदानाद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करेल. ई-मतदानाच्या उद्देशाने, कंपनीने इलेक्ट्रॉनिक गाध्यमातून मतदानाची सुविधा देण्यासाठी सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) सोबर करार केला आहे. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपामध्ये भाग धारण केलेल्या भागधारकांसाठी आणि ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिव माध्यमातून किंवा मतदानाद्वारे मतदान करण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल. रिमोट ई-व्होटिंग सुविधा **सोमवार, ०५ ऑगस्ट, २०२४ रोजी स.९.००वा.** प्रारंभ होईल आणि **बुधवार** ०७ ऑगस्ट, २०२४ <mark>रोजी सांय.५.००वा</mark>. समाप्त होईल.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वर आयव्हीपी लिमिटेडकरित जय आर. मेहत

ठिकाण: मंबर्ड दिनांक: १३ जुलै, २०२४

ताबा सूचना

DCB BANK

सदस्यत्व क्र.ए६०४२८

कंपनी सचिव

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँक लिमिटेड**चे प्राधिक अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्क जमा करण्याकरिता कर्जदार **(कर्जदार व सह–कर्जदार)** यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

सदर कर्जदार व सह–कर्जदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले आहे. कर्जदार सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम . अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा **ताबा १० जुलै**

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, (स्थावर मालमत्तेचे तपशिल सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **डीसीर्ब**

बँक लिमिटेडकडे नमूद रक्कम जमा करावी.

	प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८)	.) =
I	तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.	

	मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, ज्डे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आ	उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्य ले आहे.
अ.क्र.	मागणी सूचना दिनांक	१८ एप्रिल, २०२४
?	कर्जदार आणि सह–कर्जदाराचे नाव	श्री. निलेश एकनाथ भोपी व श्रीमती सपना निलेश भोपी
	कर्ज खाते क्र.	डीआरएचएलबीवायसी००५०७२१८
	एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक १८ एप्रिल, २०२४ रोजी देय रक्कम रु.३६,८१,३०३/ - (रुपये छत्तीस लाख एक्याऐंशी हजार तिनशे तीन फक्त)
	स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.३०५, क्षेत्रफळ २५.०९ चौ.मी., ३रा मजला, शांती ग्लोर्र म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.७०/१, ७१, सेक्टर ४ए, आसुडगाव पनवेल, नवी मुंबई येथील जागेचे सर्व भाग व खंड (सुरक्षित मालमत्ता)
	मागणी सूचना दिनांक	३१ जानेवारी, २०२४
?	कर्जदार आणि सह-कर्जदाराचे नाव	श्री. स्वेतांक वर्मा व श्रीमती अदिती सिन्हा
	कर्ज खाते क्र.	डीआरएचएलएमएमओ००५४८३६५
	एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक ३१ जानेवारी, २०२४ रोजी देय रक्कम रु.७५,२०,८३७/- (रुपये पंच्याहत्तर लाख वीस हजार आठशे सदोतीस फक्त)
	स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.२०३, २रा मजला, आत्ममय इलिक्सिर सेक्टर-८ या नावा ओळखल्या जाणाऱ्या प्लॉट क्र.सी-४ वर बांधलेली इमारत, मु उलवे, ता. पनवेल, जि. रायगड, क्षेत्रफळ सुमारे ६९.४७६४ चौ.मी बिल्टअप क्षेत्र येथील जागेचे सर्व भाग व खंड (सुरक्षित मालमत्ता).
	मागणी सूचना दिनांक	२५ जानेवारी, २०२२
3	कर्जदार आणि सह-कर्जदाराचे नाव	श्री. विनायक खंडु पानसरे व श्रीमती वनिता विनायक पानसरे
	कर्ज खाते क्र.	डीआरबीएलएमएएल००४१४४२३/ डीआरबीएलएमएल००५१७४९६
	एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक २५ जानेवारी, २०२२ रोजी देय रक्कम रु.६३,१६,८०४.९५ (रुपये त्रेसष्ट लाख सोळा हजार आठशे चार आणि पैसे सत्त्वाणणट फक्त)
	स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, इमारत क्र.सी-३, भिमशंकर को- ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.१३, सेक्टर-१९ए नेरूळ, नवी मुंबई-४००७०६ येथील जागेचे सर्व भाग व खंड (सुरक्षित मालमत्ता).

मागणी सूचना दिनांक ३१ जानेवारी, २०२४ कर्जदार आणि श्री. आशिक आयुब मालदार ऊर्फ श्री. आशिकअली सह-कर्जदाराचे नाव आयुब मालदार, श्रीमती शुभांगी गवळी व मे. ए एम डिस्टीब्युट (मालक आशिक आयुब मालदार ऊर्फ श्री. आशिकअली आयुब कर्ज खाते क्र डीआरएचएलएएनई००५३३३३०/ डीआरबीएलएमएमओ००५४०६०८ दिनांक ३१जानेवारी, २०२४ रोजी देय रक्कम रु.८६,०२,९३३/ एकूण थकबाकीची रक्कम (रुपये शहाऐंशी लाख दोन हजार नऊशे तेहतीस फक्त) **मालमत्ता–१:** फ्लॅट क्र.७०५, ७वा मजला, ए-विंग, क्षेत्रफळ सुमा स्थावर मालमत्तेचे वर्णन ४९ चौ.मी., मुनीरा हाईटस् म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र. १५+१६ सेक्टर ३५, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड येथील जागेचे सर्व भाग त्र खंड. **मालमत्ता – २:** दुकान क्र.७, क्षेत्रफळ २४ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, तळमजला, श्री धरती एन्क्लेव्ह म्हणून ज्ञात इमारत, श्री धरती रन्क्लेव्ह को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी

		प्लॉट क्र.५३, सेक्टर क्र.३६, गांव कामीठे, फेझ-२, ता. पनवेल, जि. रायगड येथील जागेचे सर्व भाग व खंड (सुरक्षित मालमत्ता).
	मागणी सूचना दिनांक	१९ डिसेंबर, २०२३
ų	कर्जदार आणि	गवाराम शंकर नवाले, मे. श्रीनाथ इंटरनॅशनल व
	सह-कर्जदाराचे नाव	पुष्पा गवाराम नवाले
	कर्ज खाते क्र.	डीआरबीएलव्हीएएस००५४७८०६
	एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक १९.१२.२०२३ रोजी देय रक्कम रु.४६,७५,९९३.०० (रुपये
		सेहेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार नऊशे त्र्याण्णव फक्त)
	स्थावर मालमत्तेचे वर्णन	कार्यालय जागा अर्थात कार्यालय क्र.बी-१९, १ला मजला, अशोका
		कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात इमारत, अशोक सागर प्रिमायसेस
		को-ऑप.सोसा.लि., सेक्टर १८, प्लॉट क्र.७, वाशी, नवी मुंबई-
		४००७०५ येथील जागेचे सर्व भाग व खंड (सुरक्षित मालमत्ता).
	मागणी सूचना दिनांक	२३ फेब्रुवारी, २०२४
ξ	कर्जदार आणि	श्री. सुनिल विठ्ठल सारवडे, मे. सिद्धीटेक इंजिनियरींग प्रायव्हेट
	सह-कर्जदाराचे नाव	लि., प्रतिनिधीद्वारे श्री. सुनिल विठ्ठल सारवडे, मे. सिद्धी टेकद्वारे श्री.
		सुनिल विठ्ठल सारवडे व श्रीमती सुनिता सुनिल सावरडे
	कर्ज खाते क्र.	डीआरबीएलएएनई००४२५५८९/डीआरएसटीएएनई००४२५६११

	सुनिल विठ्ठल सारवडे व श्रीमती सुनिता सुनिल सावरडे
कर्ज खाते क्र.	डीआरबीएलएएनई००४२५५८९/डीआरएसटीएएनई००४२५६११
एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी देय रक्कम रु.१,३३,०७,९५९.८ (रुपये एक कोटी तेहतीस लाख सात हजार नऊशे एकोणसाठ आणि पैसे ऐंशी फक्त)
स्थावर मालमत्तेचे वर्णन	पलॅट क्र. १०३, १ला मजला, सी विंग, शतुंजय गिरीराज म्हणून ज्ञा इमारत, क्षेत्रफळ सुमार्र ६६० ची.फु. (कापॅट क्षेत्र) अर्थात ६१.३ चौ.मी. (कापॅट), नवीन मिल रोड, तानाजी चौक, कुर्ला (प.), जमी प्लॉट सीटीएस क्र.७५, ७५ (१ ते २२) व ७९, ७९ (१ ते २०), गा कुर्ला, मुंबई येथील जागेचे सर्व भाग व खंड (सुरक्षित मालमता).

9	कर्जदार आणि सह-कर्जदाराचे नाव	श्री. आयुब याकुबअली अन्सारी, श्री. याकुबअली अख्तरअली अन्सारी, श्रीमती फेहमिदाबानो याकुबअली अन्सारी व मे. टीम वर्क, त्यांच्या अधिकृत व्यक्तीद्वारे प्रतिनिधीत्व		
	कर्ज खाते क्र.	0११५९00000४२६		
	ग्रह्मा शहरताकीची रक्ता	रियांक १८ मार्च २०२८ मोजी देग क्या क २६ १० १६८ ८२ (क्यार)		

१५ मार्च, २०२४

मागणी सचना दिनांक

स्थ

दिनांक: १३.०७.२०२४

ठिकाण: नवी मुंबई, मुंबई, रायगड, मुंबई उपनगर

-	पस्तीस लाख सतरा हजार नऊशे अडुसष्ट आणि पैसे बेचाळीस फक्त)
गवर मालमत्तेचे वर्णन	निवासी फ्लॅट क्र.३१२, क्षेत्रफळ ६८० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ३रा
	मजला, राधा अपार्टमेंटस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,
	जमीन सीटीएस क्र.४२२, महापालिका वॉर्ड क्र.एल, कुर्ला डेपोजवळ,
	एस.जी. बर्वे मार्ग, कुर्ला (प.), मुंबई, तालुका कुर्ला, जिल्हा व उप-
	जिल्हा मुंबई उपनगर येथील जागेचे सर्व भाग व खंड (सुरक्षित
	manar)

विशेष वसुली अधिकाऱ्या समक्ष

शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई

११८, देवी भवन, ५ वा माळा, सेनापती बापट मार्ग, तुलसी पाईप रोड, माटुंगा रोड रेल्वे स्टेशन समोर, माटुंगा (प), मुंबई - ४०००१६. दुरध्वनी :- २४२२२१९६/२४२२२९७

जाहीर विक्रीसाठी निविदा मागवणारी सुचना

सर्व साधारण आम जनतेस आणि विशेष वसुली व विक्री अधिकारी मुंबई यांच्या व्दारे **शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई** यांच्याकडे गहाण ठेवलेली निन्म निर्देशित मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे कलम १५६ आणि महाराष्ट्र सहकारी मंस्था १९६१ च्या नियम १०७ अन्वये कब्जात घेतली. आणि खालील तपशिला नुसार खालील नमुद येणे आणि त्यावरील पुढील व्याज, आकार आणि खर्च इत्यादीच्या वसुलीकरीता निविदा व्दारे विक्री करण्यात येईल. **मंगळवार दि. ३०/०७/२०२४ रोजी** सकाळी ११.२५ वाजता खालील नमुद वेळेत शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, ११८, देवी भवन, ५ वा माळा, तुलसी पाईप रोड, सेनापती बापट मार्ग, माटुंगा रोड रेल्वे स्टेशन समोर, माटुंगा रोड (प), मुंबई–४०००१६ या संस्थेच्या पु<mark>रुय कार्यालयामध्ये किवा संस्थेच्या ठाणे शाखा १५२, समिर आर्केड, पहिला मजला विक्री बाबत</mark> प्रत्यक्ष चर्चा करण्यात र्येईल. ''जशी आहे जेथे आहे आणि जशी आहे जी आहे'' या अटी व शर्ती तत्वावर मालमत्तेची विक्री करण्यात येईल. जर कर्जदार व जामिनदार यांच्याकडुन संपुर्ण कर्ज परत करण्यात न आल्यास, वरील नमुद तारखेला करण्यात येणाऱ्या विक्रीची हीच सुचना वरील कर्जाकरीता कर्जदार आणि जामिनदार यांच्यासाठी सुध्दा आहे.

मनामराता मनवार जाति वार वा न्याराज पुच्या जातुः					
१	लिलावाद्वारे विक्री करावायाच्या स्थावर				ठकुम नं. ०२, सर्व्हे नं.
	मालमत्तेचे वर्णन				रेगुरव अपार्टमेंट, सुरभी
		ज्वेलर्स ज	वळ, बाळकुम, ठ	ाणे (प.) ४००६	०८
		अनु.क्र.	रूम नंबर	मजला	क्षेत्रफळ
		१	७०१ ए विंग	७ वा मजला	७८५.०० चौ.फुट
		2	७०१ बी विंग	७ वा मजला	४२५.०० चौ.फुट
			एकुण	०२ नग	१२१०.०० चौ.फुट
٦.	मालमत्ता व तिच्या कोणत्याही हिस्सावर	अज्ञात			
	असलेला कर निर्धारित महसुल				
₹.	मालमत्तेवरील भारांचा तपशिल काही असल्यास	अर्जदार व	मुली अधिकारी मा	र्फत ताबा मालम	त्ता
٧.	दिनांक ११/०७/२०२४ पर्यंत येणे रक्कम रुपये	रु. ७९,७७	,१३७/ <i>-</i>		
a	जी रुक्तक क्रोटीटाजने आक्रम लेखी अर्जागर त	त्रातरागर	गा आोधित रक्ते	ग्रह हेळेट जार्	क्रान गरने

दिनांक : ११/०७/२०२४. ठिकाणः मुंबई

B

शिक्का

विशेष वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सह. स. अधिनियम १९६० कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अधिकार प्राप्त संपर्क :- ९८६७१९२६३३/८१०८११४१३२

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कांपीरट कार्यालय: सिरेडम आयटी पार्क बीर इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महराष्ट्र-४१०१४. **शाखा कार्यालय:** सी/४ प्लॉट नं. १२, कोहिनूर इस्टेट हौसिंग सोसायटी, मुळा रोड, कामल नयन बजाज गार्डन, वाकडेवाडी, पुणे - ४१९००३,

ताबा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **मे . बजाज हौरिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असले अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद क्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जन येथे सुचित करण्यात येत आहे की**, मे . बजाज हीसिंग फायनान्स लिमिटेड**च्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व र्त्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह

कर्जदार/जामिनदाराचे नाव (कर्ज खाते क्र., शाखेचे नाव)	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)	मागणी सूचना दिनांक व रक्कम	ताबा दिनांक
शाखाः पुणे (कर्ज खाते क्र.एच४०२एचएलपी०२७९६९६)	पुढे नमुद बिगरशेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड: कार्यालय क्र.	२३ एप्रिल २०२४	१०.०७.२०२
१. पवन एस खंडेलवाल (कर्जदार)	एफ-१४५, पहिला मजला, अशोका मॉल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एस.क्र.४९ए आणि	रु.४८,३२,६७८/- (रुपये	
२. ममता पवन खंडेलवाल (सह-कर्जदार)	४७१ए, सीटीएस क्र.२१/२, एफ, प्लॉट क्र.१३४ ते २७०,	बत्तीस हजार सहाशे अञ्चयाहर	त्तर फक्त)
दोघांचा पत्ता- बंगलो क्र.१३१ बी, खंडेलवाल हाऊस गणराज लॉजजवळ, सोमवार पेठ पुणे,	घोरपडी, पुणे, महाराष्ट्र-४११००१, पूर्व :- मोकळी जागा, पश्चिम :- भिंत, उत्तर :- मालकाचे दुकान आणि युनिट क्र. १४४	, दक्षिण :- लिफ्ट आणि ओपन	डक्ट

महाराष्ट्र – ४११०११. (कर्ज खाते क्र.एच४०२एचएचएल०४०७७४४ ाणि एच४०२एचएलटी०४६९५१८) १. विजय दिलीप गायकवाड (कर्जदार) े. तोलाबाई दिलीप गायकवाड (सह-कर्जदार) **दोघांचा पत्ता-** केसर व्हॅली, फ्लॅट क्र.जी-२०२,

२रा मजला, गट क्र.१६४६/१६४७/१६४८

र रा मजला, जी-विंग, केसर व्हॅली, गट क्र. १६४६, १६४७. १६४८, पाटील नगर, चिखली मोशी, पुणे, महाराष्ट्र-४१२११४, पूर्व : गट क्र.१६४७ चा उर्वरित भाग, पश्चिम : १२ मीटर रोड, उत्तर गट क्र.१६४८ चा उर्वरित भाग, दक्षिण : गट क्र.१६४८ च

११.०७.२०२४ २३ एप्रिल २०२४ **रु.२८,८५,१७१/-** (रुपये अड्डावीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे एकाहत्तर फक्त)

११.०७.२०२४

पाटील नगर, चिकली, पुणे, महाराष्ट्र - ४११०६२ शाखा : पुणे पुढे नमुद बिगरशेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र. ७०४ आणि एच४०२एचएलटी०७४९६०६ आणि एच४०२एचएलटी०७४९६०७)

७वा मजला, इमारत क्र.ए, सान्वी मार्वल, गट क्र.१६०, एच.क्र.१ आणि २, महाळुंगे, पुणे - ४१०५०१

१८ एप्रिल २०२४ रु.३०,०३,०४४/- (रुपये तीस लाख तीन

. आरती रमेश खामकर (सह-कर्जदार) **दोघांचा पत्ता-** फ्लॅट क्र.७०४ सान्वी मार्वल चाकण, तळेगाव रोड, सेमको कंपनी जवळ, महाळुंगे, राजगुरुनगर, महाराष्ट्र - ४१०५०१. प्राधिकृत अधिकारी बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

ठिकाणः महाराष्ट्र दिनांकः १३.०७.२०२४



मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड १२वा मजला, कृशल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंबुर (पश्चिम),मुंबई-४०००८९.

वेबसाईट:www.maninfra.com; गुंतवणुकदार संपर्क:investors@maninfra.com कॉर्पोरेट ओळख क्र.:एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९ दरध्वनी:+९१-२२-४२४६३९९९ मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या २२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनीची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) एजीएम घेण्याच्या दिनांक १४ मे, २०२४ रोजीच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष व्यवसायावर विम

करण्याकरिता **मंगळवार, ०६ ऑगस्ट, २०२४ रोजी स.११.००वा. (भाप्रवे)** कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी (कायदा) आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२३, १०/२०२२, १४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० (एमसीए) (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक क्र.: सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडीर/सीआयआर/पी/२०२२/६२ सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ नुसार (सेबी परिपत्रक) **(अनुक्रमे परिपत्रक)** सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.

२२व्या एजीएमची सूचना, ई-वोटिंगकरिता प्रक्रिया व माहिती आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार व आरटीएकडे नोंद आहेत अशा सर्व सदस्यांना **१२ जुलै, २०२४** रोजी पाठविण्यात आले आहे. २२वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maninfra.com/annual-reports/#ir</u>, संबंधित नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल

स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध होतील.

ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/ठेवीदार सहभागीदाराकडे अद्यायावत नाहीत त्यांना वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल व २२वी एजीएम सूचनेची सॉफ्ट कॉपी कंपनीच्या <u>investors@maninfra.com</u> ई–मेलवर विनंती करून प्राप्त करता येईल. जर सदस्यांनी त्यांच्या ईमेल पत्त्याची नोंदणी केली नसेल तर ते खालील प्रक्रियेचे अनुसरण करू शकतात:

• डिमॅट स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीकडे त्यांचा ई-मेल पत्ता/इलेक्ट्रॉनिक बँक आदेश नोंदणी करण्याची विनंती केली जाने

वास्तविक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना फॉर्म आयएसआर-१ आणि सेबी परिपत्रक संदर्भ क.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी पीओडी-१/पी/सीआयआर/२०२३/३७ दिनांक १६ मार्च, २०२३ नुसार इतर संबंधित फॉर्ममध्ये त्यांचा ई-मेल पत्ता/इलेक्ट्रॉनिक बँक आदेश तपशील सादर करण्याची विनंती केली जाते. या संदर्भात सेबीने विहित केलेले संबंधित तपशील आणि फॉर्म कंपनीच्या वेबसाइटवर गंतवणकदार संपर्क विभागाअंतर्गत www.maninfra.com वर उपलब्ध आहेत.

ज्या सदस्यांना कंपनीचे कार्यचलन व खाते संबंधी कोणतीही माहिती प्राप्त करण्याची इच्छा असल्यास त्यांनी त्यांचे प्रश्न एजीएम तारखेपुर्वी किमान ७ कार्यालयीन दिवसापुर्वी (अर्थात **मंगळवार, ३० जुलै, २०२४** पुर्वी) <u>investors@maninfra.com</u> ई-मेलवर पाठवावेत जेणेकरून एजीएममध्ये कंपनीला प्रश्नांची उत्तरे देता येतील किंवा ई-मेलने पाठविता येतील. ई-वोटिंगची माहिती

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४, सुधारितप्रमाणे कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१५ चे नियम २० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४, भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत परिपत्रकानुसार कंपनीने २२वी एजीएम सूचनेत नमुदप्रमाणे व्यवसायावर त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांनी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सुविधा प्रस्तावित केली आहे. एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या सदर सूचनेत नमुद सर्व ठरावांवर एजीएमच्या तारखेला मतदानाच्या ठिकाणी तसेच रिमोट ई-वोटिंग सुविधेने सदस्यांना त्यांचे मत देता येईल. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:

- १) २२वी एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विद्युत मतदान प्रणालीने विमर्ष केले जाईल.
- र) रिमोट ई-वोटिंग **शनिवार, ०३ ऑगस्ट, २०२४ रोजी स.९.००वा**. (भाप्रवे) प्रारंभ होईल
- ३) रिमोट ई-वोटिंग **सोमवार, ०५ ऑगस्ट, २०२४ रोजी सायं.५.००वा.** (भाप्रवे) समाप्त होईल. एजीएममध्ये किंवा विद्युत स्वरुपाने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाठी नोंद दिनांक मंगळवार, ३० जुलै, २०२४ आहे.
- एजीएमच्या सूचनेनंतर ज्या व्यक्तिने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले व कंपनीचा सदस्य झाला आणि निश्चित दिनांक अर्थात ३० जुलै, २०२४ रोजी भागधारण
- घेतली त्यांनी <u>evoting@nsdl.co.in</u> विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापी ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह जर एखादी व्यक्ती नोंद असल्यास त्यांनी मत देण्याकरिता त्यांचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा. जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फॉरगॉट युजर डिटेल्स/पासवर्ड किंवा फिजीकल युजर रिसेट पासवर्ड वापरून तुमचे पासवर्ड रिसेट करावे किंवा संपर्क क्र.०२२–४८८६७००० वर संपर्क करावा. डिमॅट स्वरुपात वैयक्तिक भागधारण करणाऱ्या व्यक्तींनी कंपनीचे शेअर्स प्राप्त करून सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असल्यास व नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी **ॲक्सेस टू एनएसडीएल ई-वोटिंग सिस्टीम** अंतर्गत एजीएम
- रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने यापुर्वीच मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएम दरम्यान पुन्हा मत देण्याच
- मंगळवार, ३० जुलै, २०२४ रोजी ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदानाने वार्षिक सर्वसाधारण सभेत मत देण्याचा अधिकार असेल. त्यांना रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याची पद्धत २२**वी एजीएम घेण्याच्या १४ मे, २०२४** रोजीच्या सुचनेत टीप विभागात नमुद माहितीचे पालन
- ९) काही प्रश्न असल्यास सदस्यांनी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड सेक्शनवर सदस्यांकरिता असलेले ई-बोटिंग युजर मॅन्युअल आणि सदस्यांकरिता फ्रिकेन्टली आस्कड क्षेत्रचन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क क्र.०२२-४८८६७००० वर संपर्क करावा किंवा संपर्क श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापिका यांना ई-मेल <u>evoting@nsdl.co.in</u> वर संपर्क करावा. सदस्य कंपनी सचिवांना <u>investors@maninfra.com</u> वर किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात लेखी कळवू शकतात.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम १० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक सर्वसाधारण समेनिमित्त **बुधवार, ३१ जुलै, २०२४ ते मंगळवार, ०६ ऑगस्ट, २०२४** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये मन इन्फ्राकन्स्टक्शन लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई

डीसीबी बँक लिमिटेडकरित

सही/-दर्गेश डिंगणकर कंपनी सचिव



Hindustan Unilever Limited

Registered Office: Unilever House, B. D. Sawant Marg, Chakala, Andheri East, Mumbai-400 099. CIN: L15140MH1933PLC002030, Web: www.hul.co.in, Email: levercare.shareholder@unilever.com, Tel: +91 22 5043 2791 / 5043 2792

NOTICE

Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 23rd July, 2024 inter-alia, to consider the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2024.

> For Hindustan Unilever Limited Dev Bajpai

Date: 13th July. 2024 Place: Mumbai

Executive Director, Legal and Corporate Affairs & Company Secretary DIN: 00050516 / FCS No: 3354

The Notice is also available at Investor Relations section of the Company's website www.hul.co.in and corporate announcement section of www.nseindia.com and www.bseindia.com

Anand Rathi Global Finance Limited : Express Zone, A Wing, 8th Floor, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063 India ANAND RATHI POSSESSION NOTICE

POSSESSION NOTICE

TO TAKE NOTICE ALL THE CONCENRED PARTIES, Whereas, the Authorized Officer of the Anand Rathi Global Finance Limited, under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice (detail specifically mention in table below, hereinafter "Demand Notice") under Section 13 sub-section 2 of the Securityization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 calling upon the Borrower(s) (detail specifically mention in table below, hereinafter Borrower (s) to repay the amount mentioned in the Demand Notice together with further and future interest thereon at the contractual rate of interest together with costs and charges and other monies payable (if any) from the date of Demand Notice onwards, till the date of payment and/or realization by ARGFL within 60 days from the date of receipt of the Demand Notice (hereinafter Amount Due).

The Borrower (s) and co-borrower (s) having failed to repay the Amount Due, this notice is hereby given to the Borrower mentioned herein below in particular and public in general that the undersigned has taken symbolic possession of the Properties/ Secured Assets (as defined under the Demand Notice) described herein below in exercise of powers conferred upon him/her under sub-section (4) of section 13 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date specifically mention herein below.

with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date specifically mention herein below. Further the Lender (ARGFL) has filed a Cri. Misc. Appln. No. 100/2024 before In the court of Chief Judicial Magistrate Thane, At Thane, on 13/03/2024 an order for obtaining physical possession was passed by the In the court of In the court of Chief Judicial Magistrate Thane At Thane and on the basis of the order we have taken physical possession of the mortgage property as mentioned in Schedule-1). Thereafter ARGFL, have taken physical possession of the secured assets in furtherance of the above said undertaking & in compliance of the above said order passed by In the court of Chief Judicial Magistrate Thane, At Thane.

of Chief Judicial Magistrate Thane, AtThane.
The Borrower and co-borrower (s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties/ the Secured Assets and any dealings with the Properties / secured assets will be subject to the charge of Anand Rathi Global Finance Limited for an Outstanding Amount (specifically mentioned herein below) together with further and future interest thereon at the contractual rate of interest together with costs. and charges and other monies payable (if any) till the date of payment and/or realization by ARGFL. The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act in respect of the time available to redeem the secured assets.

Forrower (s) Name Address: M/s. The MW Group, Flat No. 403, A Wing, Bldg. No. 1, Bala omplex, Swami Samarth Math, Nandivali, Dombivali East 421201. Co-borrower(s) Name Address: 1. Mr. Janardhan Pamin 2. Mr. Pramila Janardhan Amin Flat No 403, A Wing, Bldg. No 1, Balaji Complex, Swami Samarth Math, Nandivali

Dombivali East 421201	,	,
Amount Due as per Demand Notice with further interest	ROI	13.00%
as applicable: Rs. 41,11,674/- (Rupees Forty One Lakhs	Principal Outstanding	38,20,060
Eleven Thousand Six Hundred Seventy Four Only)	EMI Amount Pending	2,24,520
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	Broken Period Interest	
Date of Demand Notice: 13 th July, 2023	Over Due interest	20,729
Loan Agreement No: ARGFL/SME-LAP/MUM-1/1619	EMI Bounce Charges	17,700
	Legal Cost	17,620
Date of Physical Possession : 12 th July, 2024	Total Outstanding	41,11,674
Property Address: Flat No. 403, 04th Floor, A Wing, Building No. 01, Balaji Complex CHSL, Nandivali, Seven Sisters Road, S. No. 12, H. No. 3A of Village Nandivali Panchanand,		

Dombivali East, District - Thane, 421201 Sd/- Anand Rathi Global Finance Limited

anddaughter of 2(a)

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)

Competent Authority,

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.

Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 75 of 2024

Blue Heaven Co-Operative Housing Society Ltd., Ground floor, Rebello Road, Bandra West, Mumbai 400 050. Applicant Versus. (1) Mrs. Meena Akhtar Rizvi, 1st floor, Rizvi House, Hill Road, Bandra West, Mumbai - 400050 (2) (a) Madhukar Ganesh Salgaonkar (since deceased), through legal heirs - (2)(a)(1) Mr. Uday Madhukar Salgaonkar, Son of 2(a), Add: Flat No. A-103 Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (W), Mumbai 400 050 (2)(a)(2) Mrs. Rashmi R. Dhuri, Daughter of 2(a), Add: House No. 11/59, Near Sateri Temple Khorlim, Mapusa, Goa - 403507 (2)(4)(2) Mrs. Platkit B. Nearla Daughter 3 (a), Add: Flot No. C. 6 Flot Blue Heavan

N. Drum, Daughter of 2(a), Add: House No. 11/59, Near Sateri Temple Khorlim, Mapusa, Goa 403507 (2)(a)(3) Mrs. Bhakti B. Narsale, Daughter of 2(a), Add: Flat No. C-G-5, Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (West) Mumbai 400 050 (2)(a)(4) Mrs. Vinita Vijay Salgaonkar, Wife of Late Vijay and Daughter-in-law of 2(a), Add: Flat No. A-103, Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (W), Mumbai 400 050 (2)(a)(5) Mr. Vipul Vijay Salgaonkar, Son of Late Vijay and Grandron of 2(a), Add: Flat No. A-103, Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (W), Mumbai 400 050 (2)(a)(5) Mr. Vipul Vijay Salgaonkar, Son of Late

Vijay and Grandson of 2(a), Add: Flat No. A-103, Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra

(W) Mumbai 400 050 (2)(a)(6) Miss. Sheyanka Vijay Salgaonkar, Daughter of Late Vijay and

Mumbai 400 050; (2)(b) Mohan Sakmaram Gawande (Since Deceased) through legal heirs - (2)(b)(1) Mrs. Aruna Mohan Gawande Wife of 2(b), Add: Flat No. A-104, Blue Heavan CHSL

Rebello Road, Bandra (W) Mumbai 400 050 (2)(b)(2) Mr. Yogesh Mohan Gawande, Son of 2 (b), Add:Flat No. A-104, Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (W), Mumbai 400 050 (2)(b) (3) Mr. Nilesh Mohan Gawande, Son of 2 (b) Add: Flat No. A-104, Blue Heavan CHSL, Rebello

Road, Bandra (W), Mumbai 400 050 (2)(b)(4) Miss. Deepa Mohan Gawande, Daughter of 2(b), Add: Flat No. A-104, Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (W), Mumbai 400 050; (2)(c)

Ramesh Sakharam Gawande (Since Deceased).(2)(c)(1) Mrs. Sumita Ramesh Gawande, Wife of 2(c) Add: Flat No. A-303, Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (W), Mumbai 400 050 (2)(c)(2) Mr. Sarvesh Ramesh Gawande, Son of 2 (c) Add: Flat No.20, 2[™] Floor, Lav Lush

Building No. 1, Mayekar Wadi, Virar (West), Virar (2)(c)(3) Mr. Shailesh Ramesh Gawande, Son of 2 (c) Add: Flat No. A-303, Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (W), Mumbai 400 050

(2)(c)(4) Mrs. Sarika Dinesh Gawande, Daughter of 2(c) Add: Hira Bhavan, Room No. 103, M. M. C Road, Mahim (West), Mumbai-400 016; (2)(d) Mahadeo Narayan Gawande (Since Deceased) Through legal heirs - (2)(d)(1) Mr. Jagdish Mahadeo Gawande, Son of 2 (d) Add:

Flat No. A-303, Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (W), Mumbai 400 050, (2)(d)(2) Mrs. Rekha Anthony Fernandes, Daughter of 2 (d), Add: Flat No. C-2/24, Unnati CHSL, Senapati

Bapat Marg, Mahim, Mumbai 400 016, (2)(d) (3) Mrs. Vanita Virendra Manjrekar, Daughter of 2(d) Add: Room No. 102, 1st Floor, House No. 325, Warin Pada, Khar Danda, Khar (West),

Mumbai 400052, (2)(d)(4) Mrs. Shaila Ashish Pathare, Daughter of 2(d), Add: Flat No. A-404

Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (West), Mumbai 400 050, All are Legal Heirs of Respondent No. 2 (d); (2)(e) Vasant Ramchandra Salgaonkar (Since Deceased) Through

legal heirs- (2)(e)(1) Mr. Arun Vasant Salgaonkar Son of 2 (e), Add: Flat No. B-201, Utsahi Maratha Mandal CHSL, (2)(e)(2) Mr. Lalit Vasant Salgaonkar, Son of 2(e) Add:Flat No. 104,

A/B. Shiv Shrshti Society, Near Fish Market, Kharegaon Kalwa, Thane (West), Thane 400605 Rebello Road, Bandra (West), Mumbai 400 050, (2)(e)(3) Mrs. Vaishali H. Palekar, Daughter of 2(e), Add: B-5, Best Swasadan CHSL, LilyaNagar, Goregaon (West), Mumbai 400104, (2)(e)

(4) Mrs. Anita Y. Bowlekar, Daughter of 2(e), Add: 16/57, Vinayak CHSL, S.V.P Nagar, Char Bunglows, Andheri (West), Mumbai 400053, (2)(e) (5) Mrs. Sweta S. Naik, Daughter of 2(e)

Add: House No. 1044, Millilianwado, Concolium, Salcete, Goa 403703, (2)(e)(6) Mrs. Manish

Heavan CHSL Rebello Road, Bandra (West) Mumbai 400 050, (2) (e)(7) Miss. Divva Manohar

Salgaonkar, Daughter of Late Manohar (Grand Daughter of 2(e), Add: Flat No. A-403, Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (West), Mumbai 400 050, (2) (e) (8) Miss. Dhanashri

Manohar Salgaonkar, Daughter of Late Manohar (Grand Daughter of 2(e) Add: Flat No. A-403

Salgaonkar, (2)(g) Ashok Ganesh Salgaronkar, Flat No. 203, Blue Heavan CHSL, Rebello

Road, Bandra (W), Mumbai 400 050, (2)(h) Shantaram Babu Salgaonkar, (Since Deceased)
Through legal heirs (2)(h) 1.Mr. Balkrishna Shantaram Salgaonkar, Son of 2 (h), Add: Flat

No. A-204, Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (W), Mumbai 400 050, (2) (h) (2) Mr. Mahesh Shantaram Salgaonkar, Son of 2 (h), Add: Flat No. A-204, Blue Heavan CHSL, Rebello

Road, Bandra (W), Mumbai 400 050, (2)(h)(3) Mr. Goverdhan Shantaram Salgaonkar. Son

of 2(h), Add: Flat No. A-204, Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (West), Mumbai 400 050, (2)(h)(4) Mrs. Rajeshree R. Varadkar, Daughter of 2(h), Add: Vishramyog "D" CHSL, Opp.

M.H. B. Post Office, Link Roborivili (West), Mumbai 400 091, (2)(h)(5) Mrs. Sapna B. Kotgiri Daughter of 2(h), Add: Rambaug Society, Room No. 615, Mahakali Road, Near Guru Nanak High

School, Andheri (East), Mumbai 400 093, (3) M/s, Meena Construction, Through its proprietor

Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say

at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Unilateral Deemed conveyance of land area admeasuring 3044.50 sq. mtrs. i.e. 32,758.82 sq. fts and as per the actual measurement on site is 2497.91 sq. mtrs. Carpet area i.e. 26,877.51 sq. ft equivalent to 32,253.01 sq. fts. Built up area as per architect certificate or

thereabouts situated at Bandra (West), Mumbai - - 400050, in the Registration District and

Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban together with the society buildings in

Mrs. Meena Akhtar Rizvi, 1st floor, Rizvi House, Hill Road, Bandra West, Mumbai - 400050.

Blue Heavan CHSL, Rebello Road, Bandra (West), Mumbai 400 050, (2)(f) Uttam Ramchandra

Manohar Salgaonkar, Wife of Late Manohar (Daughter-in-law of 2(e) A

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/2132/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats

Punjab State Power Corporation Limited

(Office: Chief Engineer/ P&M, PSPCL, Ludhiana.) (CIN): U40109PB2010SGC033813 Website: www.pspcl.in (Contact No. 96461-61158)

13/CF/P&M /2024-25

CE/P&M, PSPCL, Ludhiana invites e-Tender for Manufacturing, Testing, Supply & Delivery no.5 Leaky insulator Detectors as per PSPCL Specifications. For detailed NIT & tender Specification please refer https://eproc.punjab.gov.in from 13.07.2024 (11:00 PM onwards).

Note:- Corrigendum and addendum, if any, will be published online at https://eproc.punjab.gov.in.

76155/12/3101/2023/35615

G Galaxy Galaxy Surfactants Limited

CIN: L39877MH1986PLC039877

Registered Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai – 400 703, Maharashtra, India

Tel: +91 22 27616666, Fax: +91 22 2761 5883/2761 5886

email: investorservices@galaxysurfactants.com; website: www.galaxysurfactants.com

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting of the members of the Company (AGM) is

scheduled to be held on Wednesday, August 07, 2024 at 2:30 p.m. (IST) through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 read with General circular No. 09/2023 dated September 25, 2023 and previous general circulars viz. 10/2022 dated December 28,2022, 2/2022 dated May 5, 2022,19, 2021 dated December 8, 2021, 20/2020 dated May 5, 2020, 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 02/2021 dated 13th January, 2021 issued by Ministry of Corporate Affairs

and SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May12,2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15,2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/12 dated January 15,2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 12, 2022 dated May 12, 2022

PoD-2-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India

In compliance with the Circulars, electronic copy of the Annual Report for FY 2023-24 along with the

notice of AGM have been emailed to the members of the Company on Thursday, July 11, 2024 whose email ids are registered with the Company/ Depository Participant(s). The above documents are also

made available on the website of the Company at https://www.galaxysurfactants.com/pdf/financial-performance/2023-24/annual/Annual-Report-2023-24.pdf and websites of the Stock Exchanges i.e.

National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Managemen

and Administration) Amendment Rules, 2015 (including any statutory modification(s), clarification(s), exemption(s) or re-enactments(s) thereof for the time being in force and Regulation 44 of SEBI (LODR)

Regulations, 2015, the Company is offering facility to all its members to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the AGM of the Company. The members may cast their votes on

the resolutions proposed to be passed at the AGM using an Electronic voting system ("Remote

E-voting") for which the Company has engaged the services of National Securities Depository Limited

A person, whose name is recorded in the Register of members or in Register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-off date i.e. Wednesday , July 31, 2024 shall be entitled

to avail the facility of remote e-voting or voting through electronic means at the AGM. The members who have voted by remote E-voting can attend the meeting but shall not be entitled to cast their vote

The Remote E-voting period commences on Sunday, August 4, 2024 at 9.00 a.m. (IST) and ends on Tuesday, August 6, 2024 at 05.00 p.m.(IST). The voting module shall be disabled by NSDL for voting

In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, please write an email to

hereinafter collectively referred to as "Circulars").

(NSDL) as the Agency to provide Remote E-voting facility.

evoting@nsdl.com_or Call:- Tel: 022 - 4886 7000

Date: - 11/07/2024

again at AGM.

Navi Mumbai

PSPCL Punjab State Power Corporation Limited

(Regd. Office PSEB Head Office, The Mall Patiala -147001) Corporate Identification Number (CIN): U40109PB2010SGC033813 Website: www.pspcl.in Mobile No. 96461-22067

Short Term E-Tender Eng. No:- 7573/P-1/EMP-12629

Dy. Chief Engineer/ Headquarter (Procurement Cell-1) GGSSTP, Roopnagar invites Tender ID No. 2024_POWER_123851_1 for Procurement of DA, O2, N2 and CO2 gas under GS Group for the year 2024-25.

For detailed NIT & Tender Specification please refer to https://eproc.punjab.gov.in from 12.07.2024/ 5.00 PM onwards.

Note:- Corrigendum and addendum, if any, will be published online at ttps://eproc.punjab.gov.in.

ENCORE ASSET RECONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED (ENCORE ARC) 5TH FLOOR, PLOT NO. 137, SECTOR 44, GURUGRAM - 122 002, HARYANA

E-AUCTION SALE NOTICE -Auction Sale Notice for Sale of Immovable Asset under the Securitisation and Reconstructior of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Proviso to Rule 8(6

of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (Rules).

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Dombivil Nagari Sahakari Bank Ltd. (DNS) to secure the outstanding dues in the loan account since assigned to Sandam Balk Ltd., (NoV) to Secure the obstanting dues in the loan account since assigned to Encore Asset Reconstruction Company Private Limited, acting in its capacity as the trustee of EARC -BANK- 015 -Trust ("Secured Creditor"), which is under Symbolic Possession of the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", and "WHATEVER THERE IS" basis on dates given below for recovery of Rs. 15,99,70,693.75/-(Rupees Fifteen Crore Ninety Nine Lakhs Seventy Thousand Six Hundred Ninety Three and Paise Seventy Five Only) as on 31.08.2018 and further interest at contractual rate till recovery and other costs observed to affect of the Company Company (Institute Institute I Seventy Five Only) as on 31.08.2018 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc. after adjustment of recovery/realization, if any, due to the Secured creditor from borrower M/s. Pandhe Infracons Pvt. Ltd. (Borrower) and 1) Anil Vasantrao Pandhe (since deceased through its legal heirs namely a. Mrs. Rohini Ani Pandhe, b. Mr. Ankur Anil Pandhe, c. Ms. Amruta Anil Pandhe); 2) Mrs. Rohini Anil Pandhe; 3) Ankur Anil Pandhe; 4) Mrs. Pooja Ankur Pandhe 5) Mr. Vinayak Balwantrao Jhadav 7) Ms. Amruta Anil Pandhe; 8) Pandhe Construction Pvt Ltd.; 9) Pandhe Hospitality Pvt. Ltd. (hereinafter collectively mentioned as "Guarantors/Mortgagors")
The description of the property, Reserve Price (RP) for the secured asset & the Earnest Money Deposit (EMD) is be as under:

Lot No.	Description of Property	Reserve Price EMD	Date of Auction
1	All that piece and parcels of the NA land bearing plot no. 2, 3, 4, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 & 13 area adm. 14283.63 sq mtrs, out of Gat No. 383/1, at Village Kumbhari, Taluka South Solapur, Dist. Solapur	Rs. 3,54,00,000/- Rs. 35,40,000/-	30.07.2024
2	All that piece and parcels of the NA land bearing commercial space, area adm. 4433.40 sg mtrs out of Gat No. 351/1, at Village Kumbhari, within the limits of Municipal Council of South Solapur, Taluka South Solapur, Dist. Solapur together with all right of easements, rights to way etc. attached thereto and all the buildings, sheds, structures etc. constructed/to be constructed thereon.	Rs. 1,27,00,000/- Rs. 12,70,000/-	30.07.2024
3	Plot No. 3,4,11 &15 Final Plot No. 54/55&56, cts no.8391/17, behind city hospital, VIP Road, Railway Lines, Solapur,413001 admeasuring 1452 sq. mtr	Rs. 1,51,00,000/- Rs. 15,10,000/-	30.07.2024
4	Plot No. 329 to 340, 243 to 258, plot no. 221-229 & 391 gat no. 522/3 vasant vihar, village - kasbe, taluka north solapur, district - solapur, admeasuring 30838 sq. ft.	Rs. 1,32,00,000/- Rs. 13,20,000/-	20.08.2024
to ve	ase the e-auction date is declared public holiday then the date ery next working day. For detailed terms & conditions please		

secured creditor's website i.e., http://www.encorearc.com For any clarification/information, interested parties may contact the Sagar Muley, Authorised Officer of the Secured Creditor on mobile no. 9619899386 or Mr. Prakash Chaudhary on mobile 1668557 or email at propertyforsale @encorearc.com 1.07.2024 Place: Mumbai Encore Asset Encore Asset Reconstruction Company Pvt. Ltd.

ASSETS CARE & RECONSTRUCTION ENTERPRISE LIMITED (ACRE)

within 60 days from-the date of receipt of the said notice.

CORPORATE OFFICE: Unit No. 502, C Wing, ONE BKC, G-Block, Bandra Kurla Complex, Mumbai - 400051. REGISTERED OFFICE: 14th Floor, EROS Corporate Tower, Nehru Place, Nev

POSSESSION NOTICE

(For immovable property) [Rule 8(1)] I. Mansi Santosh Shelke (Borrower) B-604, Somnath No Raunak City, Kalyan -421301 2. Amon John Benson (Guarantor) Flat No.703, A-Wing, Kailash Park, Kalvan West- 421301

Property Address:- Mansi Santosh Shelke (Borrower) Flat no. 704, 7th floor, Building No.C-Raunak City Phase-2 Wadeghar Village, Raunak City Road, Kalyan West-421301 Whereas, The undersigned being the authorized officer of the **Assets Care & Reconstruction**Enterprise Limited under the securitization and reconstruction of Financial Assets and Enforcemen
of Security Interest [Act], 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 12.10.2022 calling upon the Borrower Ms. Mansi Santosh Shelke and Guarantor Mr. Amon John Benson to repay the amount mentioned in the notice being Rs.24,59,953.96/- (Rupees Twenty Four Lakhs Fifty Nine Thousand Nine Hundred Fifty Three and Ninety Six Paise Only)

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that, the undersigned has taken Physical Possession of the property through Ad vocate Ankita Shantaram Patil, appointed as Court Commissioner in execution of order dated 08.05.2024 passed by Chief Judicial Magistrate, Thane in CRIM.MISC. Application No.2131/2023 described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this 10th Day of July

of the year 2024. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Assets Care & Reconstruction Enterprise Limited for an amount Rs.24,59,953.96/- (Rupees Twenty Four Lakhs Fifty Nine Thou-

sand Nine Hundred Fifty Three and Ninety Six Paise Only) and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respec of time available, to redeem the secured assets THE SCHEDULE OF THE PROPERTY

All that piece and parcel of Apartment bearing no.704 having carpet area of 28.29 Square mete to 67.49 Sq.ft) on floor No.7 of Building No.C-02 of "RAUNAK CITY- SECTOR III" along with Still Parking bearing No.NIL being constructed upon land bearing Survey No. Hissa No.51/1, 53/4, 50/3/2, 51/7, 50/3/3, 53/1,64/5, 65/2, 65/Old 7, new 7/1, 66/old part, new 2, 64/1/1, 64/4, 64/6, 65/1, 65/9, 64/old1/2, new 1/2/1, 64/7, 65/5,66/Old part, new 1, 51/5 (part), 51/6, 65/3, lying being on Studied at Village Wadeghar, Taluka-Kalyan and District Thane and within the limits of Kalya Dombivali Municipal Council and Registration District Thane and Sub- Registration District Kalyan DATE: 10th july 2024 AUTHORIZED OFFICER

PLACE: Village- Wadeghar, Tal- Kalyan Dist- Thane

Assets Care & Reconstruction Enterprise Ltd (ACRE ACRE 80 TRUST

PUBLIC NOTICE

lotice is hereby given that my client Mrs. Manju Pandey, is the absolute hereby given to the public Agreement dated 8th day of October 2009, by the parties for registration office of the Sub Registrar Thane-, vide document No TNN4-07714/2009, dated 08.10.2009 executed between M/S. R.J. Enterprises (THE Builder) and Mr. Prasad Pandey, And Miss Manju Pandey (The Purchaser) for the property bearing at large that deceased Mr. Shitala Prasad Pandey, was owner of Shop No. 9 Ground Floor, at "Krishna Nagar A Co-Operative Housing Society Ltd.", Village Khari N.P. Partk, Nr. Kashi Vishwanath Temple Bhayndar (East) Taluka & Distr Thane-401105 Mr. Shitalprada Panadey Died On 13.06.2023 At Mumbai And Mrs. Kusum Pandey, W/O Prasad Pandey, also died on 01.06.2009 at Mumbai their marriage daughter Mrs. Mrs. Manju Pandey W/O Sanjay Pandey, are the only legal heirs of the deceased. However Members of Public are hereby notified that it anyone having any adverse claim in respect of said shop of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Office No 108, 1st Floor, Shree Samarth Krupa Apartment, Veer Savarkar Marg, Near Gawac Wadi Virar (East) Taluka Vasai District Palghar-401305, Contact No. 9730556900 Email ID. Adv.anitapatil10@gmail.com, with appropriate written evidences. Please Note that Claims eceived without written evidences will not be

Adv. Anita W. Patii Advocate, High Court Mumbai

ind Rathi Global Finance Limited: Express Zone, A Wing, 8th Flo

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client **Mrs. Jayshree Sharad** Mahant, is negotiating to sell the purchasers Mr. Gaurav Ganesh Gokhale and Mrs. Ritu Gaurav Gokhale, the Flat No. 8 on 3rd Floor, Admeasuring 640 sq. ft. in Girgaum Mehta Mansion Co-Op Housing Society Ltd., Parshuram Wadi, 176, J.S.S. Road, Girgaum Mumbai - 400004, lying being and situated at piece or parcel of land bearing C.S. No. 100, Girgaum division, District Mumbai City (hereinafter referred to as the said Flat) which ownership is represented vide right, title interest in the shares bearing Distinctive Nos. 36-40 (both inclusive) vide Share Certificate No. 08 (hereinafter referred to as the issued by the said shares) the said flat and the said shares shall be hereinafter collectively referred to as the said premises Any person having any claim ir respect of the said flat by way of sale, exchange, mortgage, trust gift, possession, tenancy inheritance, lease, lien o otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with the Notarized copy of supporting documentary evidence in respec hereof to the undersigned having address at Building No. 40, A/402, 4th Floor, A-wing, Tagore Nagar, Vikhroli (East), Mumbai - 400083, within period of 14 days from the date of publication hereof, failing which the claim if any shall be deemed to have been waived and/or abandoned and sale will be completed without any

Advocate Narayan Shetty Place: Mumbai Date: 12/7/2024

reference to such claim.



BANK OF BARODA - DAHISAR EAST BRANCH Sai Leela CHSL Anand Nagar Dahisar East-40006 Phone No.: 022-28284837/28974345 Email : daheas@bankofbaroda.com

PUBLIC NOTICE

This is an announcement for general public that the following security documents were damaged due to natural calamity resulting in water logging in the year 2017 and 2021 inside the Branch premises. The incident is reported to Dahisar East police station on **11-07-2024**. As per Bank's guideline we are in process of providing certified documents to our customer, if anyone has objection please inform the branch in writing, within

Niranian Ketkar

Company Secretary

Sr.No.	Document Description
01	Original Registered Agreement for sale dated 02.10.1996 executed between M/s Vaibhav Developers as the Promotor' and Mrs. Enacin Kisu D'souza as the Purchaser' (regd. Under Sr. No. TNN- 4-4085/96 with Sub Registrar of Assurance, Thane - 4) with Original Registration Receipt No. 4085/96 dated 20.12.1996
02	Agreement for sale dated 20.04.2005 executed between Mrs.

Enacin Kisu D'souza as "Transferor" and Ms. Sonali Narayan as "the Transferee" Registered under Sr. No. TNN-4- 03073-2005 with Sub-Registrar of Assurance, Thane-4 with Registration Receipt No. 3072 dated 25.04.2005 and Index-II. 03 Agreement for sale dated 16.02.2015 executed between Ms

Sonali Narayan as "the Vendor" and Ms. Larissa Godfrey Misquitta as "the purchaser" Registered under Sr. No. TNN-10-2407-2015 with Sub-Registrar of Assurance, Thane-10 with Registration Receipt No. 2747 dated 16.02.2015 and Index-II.

Date: 12-07-2024 Place: Dahisar East

Branch Manager (Bank Of Baroda)



GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT. **CHENNAI-9**

Dated: July 12, 2024

PRESS COMMUNIQUE It is notified for general information that the outstanding balance

of 9 02% Tamil Nadu SDI 2024 issued in terms of the Government of Tamil Nadu, Finance Department, Notification No.271(L)/W&M-II/ 2014, dated August 08, 2014 will be repaid at par on August 13, 2024 with interest due up to and including August 12, 2024. In the event of a holiday being declared on the aforesaid date by any State Government under the Negotiable Instruments Act, 1881, the loan will be repaid by the paying offices in that State on the previous working day. No interest will accrue on the loan from and after August 13,

2. As per sub-regulation 24(2) and 24(3) of Government Securities Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered holder of Government Security held in the form of Subsidiary General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account or Stock Certificate shall be made by a pay order incorporating the relevant particulars of his bank account or by credit to the account of the holder in any bank having facility of receipt of funds through electronic means. For the purpose of making payment in respect of the securities, the original subscriber or the subsequent holders of such a Government Securities, as the case may be, shall submit to the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of India, where they are enfaced / registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank account.

3. However, in the absence of relevant particulars of bank account/mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date, holders of 9.02% Tamil Nadu SDL 2024, should tender their securities at the Public Debt Office 20 days in advance. The securities should be tendered for repayment, duly discharged on the reverse thereof as under:-

"Received the Principal due on the Certificate".

4. It should be particularly noted that at places where the treasury work is done by a branch of the State Bank of India, the securities, if they are in the form of Stock Certificates, should be tendered at the branch of the bank concerned and not at the Treasury or Sub

5. Holders who wish to receive payment at places other than those where the securities have been enfaced for payment should send them duly discharged to the Public Debt Office concerned by Registered and Insured Post. The Public Debt Office will make payment by issuing a draft payable at any Treasury/Sub-Treasury or branch of State Bank of India conducting Government Treasury work in the State of Tamil Nadu.

DIPR/ 704 /DISPLAY/2024

T.Udhayachandran Principal Secretary to Government, Finance Department, Chennai-9.

of Chief Judicial Magistrate Thane, At Thane.

The Borrower and co-borrower (s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties? the Secured Assets and any dealings with the Properties / secured assets will be subject to the charge of Anand Rathi Global Finance Limited for an Outstanding Amount (specifically mentioned herein below) together with further and future interest thereon at the contractual rate of interest together with costs and charges and other monies payable (if any) till the date of payment and/or realization by ARGFL. The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act in respect of the time available to redeem the secure dassets.

property on 12.07.2024. (Mortgaged property as mentioned in Schedule-I). Thereafter ARGFL, have taken physical possession of the secured assets in furtherance of the above said undertaking & in compliance of the above said order passed by In the court of Chief Judicial Magistrate Thane, At Thane.

POSSESSION NOTICE

TO TAKE NOTICE ALL THE CONCENRED PARTIES, Whereas, the Authorized Officer of the Anand Rathi Global Finance Limited, under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act_2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice (detail specifically mention in table below, hereinafter "Demand Notice") under Section 13 sub-section 2 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 calling upon the Borrower(s) (detail specifically mention in table below, hereinafter Borrower (s) to repay the amount mentioned in the Demand Notice together with further and future interest thereon at the contractual rate of interest together with costs and charges and other monies payable (if any) from the date of Demand Notice conwards, till the date of payment and/or realization by ARGFL within 60 days from the date of receipt of the Demand Notice (hereinafter Amount Due).

The Borrower (s) and co-borrower (s) having failed to repay the Amount Due, this notice is hereby given to the Borrower mentioned herein below in particular and public in general that the undersigned has taken symbolic possession of the Properties / Secured Assets (as defined under the Demand Notice) described herein below in exercise of powers conferred upon him/her under sub-section (4) of section 13 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 8 of the Security Interest Act, 2002 read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date specifically mention herein below in particular and public in the properties beginned and the particular and public in general theory and the security Interest Act, 2002 read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date specifically

ith rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date specifical with rule 8 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 on the date specifically mention herein below. Further the Lender (ARGFL) has filed a Cri. Misc. Appln. No. 100/2024 before In the court of Chief Judicial Magistrate Thane, At Thane, on 13/03/2024 an order for obtaining physical possession was passed by the In the court of In the court of Chief Judicial Magistrate Thane At Thane and on the basis of the order we have taken physical possession of the mortgage

POSSESSION NOTICE

Borrower (s) Name Address: M/s. The MW Group, Flat No. 403, A Wing, Bldg. No. 1, Balaji Complex, Swami Samarth Math, Nandivali, Dombivali East 421201. Co-borrower(s) Name Address: 1. Mr. Janardhan P Amin 2. Mr. Pramila Janardhan Amin, lat No 403, A Wing, Bldg. No 1, Balaji Complex, Swami Samarth Math, Nandival ombivali East 421201

JOHIDIVAII LAST 421201		
Amount Due as per Demand Notice with further interest	ROI	13.00%
s applicable: Rs. 41,11,674/- (Rupees Forty One Lakhs	Principal Outstanding	38,20,060
leven Thousand Six Hundred Seventy Four Only)	EMI Amount Pending	2,24,520
	Broken Period Interest	11,036
Date of Demand Notice: 13 th July, 2023	Over Due interest	20,729
oan Agreement No: ARGFL/SME-LAP/MUM-1/1619	EMI Bounce Charges	17,700
. , ,	Legal Cost	17.620
Date of Physical Possession: 12 th July, 2024	Total Outstanding	41,11,674
Property Address: Flat No. 106, 01st Floor, E Wing, Ramchandra Park CHSL, Pawar Nagar,		
Nandivali, S. No. 68, H. No. P of Village Nandivali tarphe Panchnand, Dombivali East,		
Ni-t-i-t Th 421201		

Sd/- Anand Rathi Global Finance Limit Date: 12th July, 2024 **Authorized Officer**



Place: Mumbai

Date: July 13, 2024

IVP Limited CIN: L74999MH1929PLC001503

Regd. Office: Shashikant N. Redij Marg, Ghorupdeo, Mumbai - 400 033. Tel.: 022 - 3507 5360, Website: www.ivpindia.com; Email: ivpsecretarial@ivpindia.com INFORMATION REGARDING THE 95th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 95th Annual General Meeting ("AGM") of the Members of IVP1 imited ("the Company") will be held on Thursday, August 08, 2024, at 11:00 am. at The KR Cama Oriental Institute, 136, Mumbai Samachar Marg, opp. Lion Gate, Mumbai 400 001, to transact the business as set out in the notice convening AGM. Dispatch of Notice of AGM and Annual Report: In compliance with MCA circulars and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India. Notice of the 95th AGM along with the Annual Report for FY 2023-24, inter-alia, including e-voting details, will be sent only by e-mail, within statutory timelines, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depositories. Members may note that Notice of the AGM along with Annual Report will be uploaded on the website of the Company at https:// www.ivpindia.com/announcements. The Notice can also be accessed from websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of CDSL (agency for providing the Remote-Voting facility)at www.evotingindia.com.

Manner of registering/updating email address: The members holding shares in dematerialized mode are requested to register and update their e-mail addresses with their relevant Depositories through their Depository Participant(s). Members holding shares in Physical mode are requested to furnish their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, by submitting Form ISR-1 at rnthelpdesk@linkintime.co.in.

Manner of casting votes through e-voting: The Company will be providing remote e voting facility to all the Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company will provide the facility of voting through poll at the time of AGM. For the e-voting purpose, the Company has entered into an agreement with Central Depository Services Limited (CDSL) for facilitating voting through electronic means. Manner for voting through electronic means or through poll at the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice of AGM. The remote e-voting facility shall commence on Monday, August 05, 2024 at 9.00 a.m. and ends on Wednesday, August 07, 2024 at 5.00 p.m.

By order of the Board of Directors For IVP Limite Jav R Mehta Company Secretary Membership No.: A60428



Notice is hereby given to the public at large and all concerned on behalf of my client, MR. TIRATH PRADIP MUCHHALA, residing at A/1002, Rustomjee Elements, New D. N. Nagar, Azad Nagar, Andheri (West), Mumbai – 400 053 ("Client").

Shankar Darshan Co-operative Housing Society Limited ("Society") having its registered address at Plot No.26, Vithalbhai Road, Vile Parle (West), Mumbai - 400056 has issued 5 (five) fully paid up shares having a face value of Rs 50 (Runees fifty) each bearing distinctive Nos 96 to 100 (both inclusive) ("Shares") comprised in share certificate no 20 dated March 2, 1968 ("Share Certificate") in favour of my Client and Mrs. Shobhana Pradip Muchhala.

It has come to the notice of my Client that the Original Share Certificate representing the Shares has been misplaced and my Client has applied to the Society for issue of a Duplicate Share Certificate. It is hereby notified that whosoever finds the said Origina Share Certificate, kindly return the same to my Client.

If any person/entity including any individuals. Hindu undivided families. companies, bank(s), financial institution(s), non-banking finance companies, firms, association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors has any claim, demand or right on the said Shares howsoever or by virtue of claiming to be in custody / possession of the said Original Share Certificate, then such person(s) or institution(s) shall intimate in writing to the undersigned, at her office at AHP Legal, Advocates, 202. Devniwas Building, Malviva Road, Vile Parle (E), Mumbai - 400057, within 7 (seven) days from the publication of this notice, failing which it shall be deemed that the claimant has/have relinquished such claims, and/or waived the right to exercise such claims and the Society shall issue a duplicate Share Certificate in lieu of the Original Share Certificate.

Date: 13.07.2024 For AHP Legal Place : Mumbai

Anagha Parikh, Sole Proprietor



Description of the Property, :-

favour of the applicant society



The hearing is fixed on 25/07/2024 at 3.00 p.m.

(Rajendra Veer) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963

Sd/-